



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ८, अंक - ३७]

शुक्रवार, डिसेंबर २०, २०१९ / अग्रहायण २९, शके १९४१

[पृष्ठ १

असाधारण क्रमांक ३७

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक पंसप-५/कावि-९७६४५/शुद्धीपत्रक/२०१९.--ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन अधिसूचना क्रमांक पंसनि-२०१८/प्र. क्र. २१८ (१)/पंरा-२, दिनांक २७ नोव्हेंबर २०१९ नुसार पंचायत समिती सभापती आरक्षणाबाबत दिलेल्या निर्देशाप्रमाणे पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापतीपदाची आरक्षण सोडत दिनांक १३ डिसेंबर २०१९ रोजी काढण्यात आलेली आहे. सदर सभापती आरक्षण सोडतीमध्ये निघालेल्या आरक्षणाबाबतचा तक्ता सोबत जोडलेला आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग-एक-अ, पुणे विभागीय पुरवणीमध्ये दिनांक १७ डिसेंबर २०१९/अग्रहायण २६, शके १९४१ रोजी प्रसिद्ध करणेत आलेले आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे शुद्धीपत्रक निर्गमित होणे आवश्यक आहे.

पृष्ठ क्रमांक २ वरील परिशिष्टामधील अ. क्र. ४ मधील "पंचायत समित्यांची नावे" या स्तंभातील "खेड" या नावासमोरील "सन २०१९ साठी निश्चित झालेले पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण" या स्तंभामध्ये "नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला" ऐवजी "नागरिकांचा मागास प्रवर्ग" असे वाचावे.

तसेच अ. क्र. ५ मधील "पंचायत समित्यांची नावे" या स्तंभातील "इंदापूर" या नावासमोरील "सन २०१९ साठी निश्चित झालेले पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण" या स्तंभामध्ये "नागरिकांचा मागास प्रवर्ग" ऐवजी "नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला" असे वाचावे.

नवल किशोर राम,
जिल्हाधिकारी, पुणे.

पुणे, १८ डिसेंबर २०१९.

(१)

एच-५४८, भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु.)— ३७